

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
बुधवार, दिनांक २४ ऑगस्ट, २०२२
(सकाळी ०९.३० ते १०.४५ वाजेपर्यंत)

लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :-

(मंगळवार, दिनांक २३ ऑगस्ट, २०२२ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली परंतु पुढे ढकलण्यात आलेली लक्षवेधी सूचना क्रमांक १)

(१) श्रीमती मनिषा चौधरी, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील:-

“केंद्र शासनाने केलेल्या कठोर नियमांमुळे मुंबईतील भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाच्या क्षेत्रात असलेली निवासी घरे व इमारतींचे पुनर्वसन करणे शक्य होत नसल्याची बाब निदर्शनास येणे, भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाने काही विशिष्ट मर्यादेच्या परिसरात (रडार यंत्रणा) विशिष्ट उंचीवरून कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये असे निर्बंध घातले असल्याने या परिसरात असलेल्या घरांचा व इमारतींचा पुनर्विकास खोळंबला असणे, इमारतींचा पुनर्विकास होत नसल्याने स्थानिक रहिवाशांना आहे त्यास्थितीत दिवस काढावे लागणे, याबाबत तेथील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून संबंधित निर्बंध शिथिल करण्याची आवश्यकता, याबाबत राज्य शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.”

(२) श्रीमती मंदा म्हात्रे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे उप मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील:-

“नवी मुंबईमध्ये सर्रास अनधिकृत धंदे होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असून मटका, लॉटरी, जुगार, गोमांस तस्करी, अवैध दारू विक्री, डीझेल चोरी, गुटखा वाहतूक, रात्री २ वाजेपर्यंत बार व पब सुरु ठेवणे, मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री, जेएनपीटीतील रक्तचंदन तस्करी यांसारखे अनेक धंदे राजरोसपणे सुरु असणे, नवी मुंबईत

विविध ठिकाणी रस्त्यावर, हायवेवर रसायनांनी भरलेल्या सुमारे ५००० गाड्या अनधिकृतपणे पार्किंगच्या नावाखाली उभ्या असून पोलीस विभागाचे या सर्वांकडे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, सायन-पनवेल हायवे वर लक्झरी गाड्यांकडूनही पोलीस एका गाडीमागे २०० रुपये घेत असल्याचेही नागरिक खाजगीमध्ये बोलत असून तेथे तासनतास होणारी ट्रॉफिक, आयपीएल सामन्यांना परवानगी देताना वाहतूक विभागाने नियोजन करणे गरजेचे असताना पोलीस अधिकारी आयपीएल सामन्यांमध्ये गुंतलेले असताना दिसून येणे, महिला पोलिसांनाही भर उन्हात सेवेसाठी विना खाणे-पिणे कार्यरत ठेवणे, रुग्णवाहिका सातत्याने अडकलेल्या दिसूनही त्याकडे दुर्लक्ष करणे, नवी मुंबईतील सर्वच पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या ऐकण्यास वेळ नसल्याच्या नागरिकांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी, अनेक ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून महिला अत्याचार, ऑनलाईन गंडा असे सातत्याने घडत असलेले गुन्हे, अशा घटनांवर पोलीस आयुक्त तसेच वाहतूक विभागाचे उपायुक्त यांचे नियंत्रण नसणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कारकिर्दीत सर्वात मोठा भ्रष्टाचार पहावयास मिळत असून वाहतूक विभाग उपायुक्त यांच्या कारकिर्दीतही पार्किंगच्या नावाखाली होणारे गैरव्यवहार निदर्शनास येणे, सदर अधिकारी २-३ वेळा बदली होऊन आलेले असल्याने याबाबत सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज तसेच चौकशी होईपर्यंत सदर जागेवर नवीन पोलीस अधिकारी नेमणूक करण्याची आवश्यकता, यावर शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.”

(३) श्री.नितेश राणे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे उप मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

“अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील महात्मा जोतीबा फुले शाळा क्रमांक ६ या शिक्षण संस्थेत इयत्ता ७ वी मध्ये शिकत असलेली कुमारी सोनाली विजय पगारे या अल्पवयीन विद्यार्थिनीचे सन २०१९ मध्ये इम्रान कुरेशी याने अपहरण करून जबरदस्तीने धर्मपरिवर्तन व निकाह करून गेल्या २ वर्षांपासून लैंगिक शोषण करीत असल्यामुळे सदरहू अल्पवयीन विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी तसेच सामाजिक संघटनांनी इम्रान कुरेशी विरुद्ध श्रीरामपूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस निरीक्षक यांनी प्रथम गुन्हा नोंदविण्यास दिलेला नकार तसेच जाणीवपूर्वक अधिकाराचा दुरुपयोग करून पाठीशी घालण्याचा केलेले गैरप्रकार, यामुळे तेथील नागरिकांनी तसेच संघटनांनी आंदोलन केल्यामुळे अखेर गुन्हा दाखल करण्यात येणे, मात्र अजूनही या गुंडा विरोधात श्रीरामपूर पोलीस स्थानकाकडून कोणतीही कारवाई न होणे, उलटपक्षी पोलीस निरीक्षक यांच्याकडून पिडीतांच्या कुटुंबियांना तडीपार करण्याच्या वारंवार दिलेल्या धमक्या, यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विनाविलंब सखोल चौकशी होऊन पिडीत सोनाली विजय पगारे व त्यांच्या कुटुंबियांना न्याय तसेच संरक्षण देण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याची त्याचप्रमाणे श्रीरामपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना

विनाविलंब बडतर्फे करण्याची आवश्यकता, याप्रकरणी शासनाने करावयाची कारवाई व शासनाची प्रतिक्रिया.”

- (४) **सर्वश्री.राम सातपुते, मंगेश चव्हाण, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे उप मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-**

“पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी काढलेल्या दिनांक १७ मार्च, २०२१ रोजीच्या कार्यालयीन बदली आदेशामध्ये एका महिलेच्या पदनामाचा व गावाचा आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे शासनाने मान्य करणे, सदरहू प्रकार अदखल पात्र गुन्हा असून शासनाने याबाबतीत स्वतःहून संबंधित पोलीस अधीक्षक पुणे यांच्यावर कारवाई करणे आवश्यक असतांना त्यांना केवळ समज देऊन पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप लोकप्रतिनिधी यांनी माहे मार्च, २०२२ च्या सुमारास केलेला असणे, संबंधित पोलीस अधीक्षक पुणे यांच्यावर महिलेचा आक्षेपार्ह उल्लेख केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषद सदस्य यांनी वारंवार करूनही आजमितीस सदरहू अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे राज्यातील महिलांच्या मनात असुरक्षिततेची निर्माण झालेली भावना, उक्त मागणीच्या अनुषंगाने पुणे पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची असलेली आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.”

- (५) **श्री. सुहास कांदे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे उप मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-**

“महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने त्यांच्याकडील प्रकरण क्र.आर-९३/२०२१/ए आणि आर.१२८/२०२१/ए ही प्रकरणे न्याय निवाड्याकरीता न्यायालयात असतांना दि.३१/०३/२०२२ रोजी सदरचे प्रकरण मागे घेतल्याचे परिपत्रक काढल्यामुळे निर्माण झालेला संशयी वातावरण, याप्रकरणी उच्च न्यायालयात अपील केलेली प्रकरणे विधी व न्याय विभागाने परिपत्रक काढून मागे घेतल्याने यामध्ये शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन या प्रकरणातील दोषी व्यक्तींना पाठिशी घातले जात असणे, विधी व न्याय विभागाने परिपत्रक काढून घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करून दोषींना योग्य त्या शिक्षा व्हाव्यात याकरीता पुन्हा उच्च न्यायालयात नेण्याच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.”

- (६) श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, वि.स.स. सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“राज्यातील २३ जिल्ह्यातील १२५ अति मागास तालुक्यात मानव विकास मिशनचा कार्यक्रम राबविला जात असल्याची बाब माहे ऑगस्ट, २०२२ च्या पहिल्या आठवड्यात वा त्या सुमारास निदर्शनास येणे, यामध्ये नंदुरबार, गडचिरोली, जालना, वाशिम, नांदेड, हिंगोली, परभणी, बुलढाणा आणि धुळे हे नऊ जिल्हे प्रामुख्याने अत्यंत मागासलेले असल्याचे मानव विकास मिशनने स्पष्ट करणे, मागास निर्देशांक ठरवताना शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन बाबींवर मानव विकास निर्देशांक ठरविण्यात येत असणे, हा निर्देशांक ठरविताना या ठिकाणच्या व्यक्तींचे दरडोई उत्पन्न किती आहे याचाही उल्लेख असतो मात्र या नऊ जिल्ह्यांतील दरडोई उत्पन्नात व शिक्षण, आरोग्य, रोजगार या तीनही बाबींमध्ये अद्यापही सुधारणा झालेली नसणे, त्यामुळे परभणी जिल्हा हा अतिशय मागास जिल्हा म्हणून गणला जात असून मानव विकास निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी शासनाने वेळीच उपाय योजना करण्याची आवश्यकता असणे, त्यामुळे येथील सर्वसामान्य जनता व नागरिकांमध्ये असलेली नाराजी, यावर शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.”

- (७) श्री.धर्मरावबाबा आत्राम, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्र्याचे लक्ष वेधतील:-

“गडचिरोली जिल्ह्यातील गुमलकोंडा, मुकडीगुटटा, मुत्तापूर माल, मुत्तापूर चेक, टेकडामोटला, सुंकरअली, असरअल्ली, गोल्लागुडम माल, बोराईगुडम, गेरापल्ली, जंगलपल्ली, बालमुत्यमपल्ली, अंकीसा, लक्ष्मीदेवपेठा, कंबलपेठा, चिंतारेवला, नडीकुडा, कोत्तापल्ली, पोचमपल्ली, रंगधामपेठा, गंजीरामन्नापल्ली आदि २५ गावांतील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने नुकसान होणे, तेलंगणा राज्यातील मेडीगट्टा धरणातून तेलंगणा सरकारने पाण्याचा विसर्ग करून पाण्याला वहिवाट करून दिल्याने या २५ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून जाऊन जमिनीचा दर्जा कमी होणे, एकीकडे शासनाकडून निचरा होणाऱ्या जमिनीवर पीक घेण्याबाबत मार्गदर्शन केले जाते तर दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातील शेकडो एकर जमीन ही कायम पाण्याखाली राहत असणे, तेलंगणा प्रशासनाच्या दुर्लक्षण्यामुळे त्या धरणाचे पाणी थेट शेतजमिनीमध्ये घुसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्याने शेतीचे उत्पादन न झाल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची आलेली पाळी, शेतजमिनी व्यतिरीक्त घरांचे व इतर शासकीय मालमत्तेचे झालेले नुकसान परिणामी, त्या भागातील शेतजमिनीचे सर्वेक्षण व पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत

देण्याची होत असलेली मागणी, याप्रकरणी शासनाने केलेली कार्यवाही व शासनाची भूमिका.”

(८) डॉ. विनय कोरे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

“महाराष्ट्र शासनाने दिनांक १५ डिसेंबर, २०१८ रोजी पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र निश्चिती संदर्भातील अहवाल सर्व संबंधित घटक, ग्राम पंचायती, आमदार, खासदार तसेच इतर लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाकडे पाठविला असणे, दिनांक १५ फेब्रुवारी, २०१९ रोजी झालेल्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने राज्य शासनाकडून प्रस्तावित पर्यावरण संवेदनशील गावांना अनुदान आणि विकासाच्या दृष्टीने कशाप्रकारे राज्य शासन आर्थिक मदत देईल अथवा अधिकच्या सुविधा देईल याबाबतचे स्पष्टीकरण सन २०१८ च्या मूळ प्रस्तावांव्यतिरिक्त देण्याचे सुचित केलेले असणे, दिनांक ७ जून, २०१९ रोजी तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये सन २०१८ च्या प्रस्तावाप्रमाणे महाराष्ट्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अधिसूचना अंतिम करण्यासंदर्भाने चर्चा झालेली असणे, त्यानुसार अहवाल तयार करावयाचा असूनही सन २०२१ मध्ये तत्कालीन शासनाने ग्रामपंचायती अथवा प्रस्तावित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांच्याशी कसलीही चर्चा न करता तसेच यासंदर्भात पूर्वी राज्य शासनामार्फत केलेली प्रक्रिया विचारात न घेता आणि केंद्र शासनाने अपेक्षित केलेले अनुदान अथवा विकास कामासंदर्भातील सुविधा यावर कसलेही प्रस्ताव न देता अधिकची गावे अन्यायकारकरीत्या समाविष्ट करून परस्पर अहवाल सन २०२१ मध्ये पर्यावरण मंत्रालयास पाठविलेला असणे, सदरचा अहवाल राज्याच्या विकासाच्या दृष्टीने बाधक असून तातडीने स्थगिती करणे गरजेचे असणे, पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या गावांना सुविधा व अनुदान देण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असणे, जरूर तर राज्य शासनाच्या स्तरावर सन २०१८ च्या प्रस्तावाच्या अनुषंगाने स्थानिक सदस्य आणि लोकप्रतिनिधी यांच्यासह तज्ज्ञांची समिती नेमणे बाबत आणि पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरणाचे संरक्षण करत असतानाच प्रस्तावित ग्रामपंचायतींना विकासाची जास्तीत जास्त संधी मिळावी याबाबत शासनाने प्राधान्याने लक्ष घालण्याची गरज, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपायोजना.”

(९) श्री.अबू आजमी, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

“मुंबई स्थित असलेल्या एम-पूर्व विभागात एस. एम. एस. एनवोकलीन नामक रासायनिक कंपनीमुळे मानखुर्द—शिवाजीनगर विभागात मोठ्या प्रदूषणात दिवसेंदिवस

प्रचंड वाढ होणे, वेळोवेळी सदनामध्ये सदर कंपनी बंद करण्यात यावी यासाठी प्रश्न उपस्थित केला असता सदर कंपनी लवकरात लवकर स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे मा. पर्यावरण मंत्री यांनी आश्वासित करूनही अद्यापपर्यंत कंपनी बंद करण्यात आली नसणे, कंपनीचे स्थलांतरण करण्याबाबत कोणतेही पाऊल उचलले गेले नसणे, कंपनी बंद करण्याबाबत वेळोवेळी धरणे, आंदोलने स्थानिक नागरिक, सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत करण्यात आले असून संबंधित विभागांना सुद्धा कंपनी बंद करण्याबाबत निवेदन करण्यात येणे, विभागात वाढत असलेल्या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्याला धोका होत असून सदर विभागातील सामान्य नागरिकांचे आयुष्यमान हे ३९ वर्ष असल्याचे एका अहवालातून निदर्शनास येणे, सदर कंपनीच्या विरोधात दिनांक २७ जुलै, २०१९ वा त्यासुमारास आंदोलन केले असता आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकणे, सदर घटनांमुळे जनसामान्यांमध्ये वाढत चाललेली असंतोषाची भावना, सदर बाबतीत शासनाने केलेली वा करावयाची उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया.”

(१०) श्री. झीशान सिद्दिकी, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“राज्य शासनाचे अनेक अधिकारी कर्मचारी गेली अनेक वर्षांपासून वांद्रे शासकीय वसाहतीत राहत असणे, मुंबईत अनधिकृत झोपडपट्टीधारकांना देखील हक्काचे घर दिले जाणे, तथापि, शासनाची सन २००५ पासून अनेक वर्षे सेवा करणाऱ्या या अधिकारी कर्मचाऱ्यांना हक्काचे घराकरीता बांद्रा पूर्व येथे त्याच ठिकाणी जागा देण्याबाबत शासनाने निर्णय घेतल्यानंतरही शासनाने त्याबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही न करणे, त्यामुळे शासकीय निवासस्थानात अधिकारी/कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे ही अनेक वर्षांची मागणी अद्याप प्रलंबित राहणे, शासकीय कर्मचारी/अधिकाऱ्यांच्या वेतनातून देखभाल दुरुस्ती खर्च कापण्यात येत असतानाही सन २००५ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या वसाहतीची देखभाल दुरुस्तीची कामे बंद असणे, तथापि काही सदनिका / इमारती धोकादायक असणे, त्या बळजबरीने रिक्त करण्याकरीता विश्वासहर्ता नसलेल्या कंपन्यांकडून स्ट्रक्चरल ऑडिट विभागाने मनासारखा अहवाल बनवून संदर्भ देणे, हा अहवाल साशंक वाटल्याने LNT सारख्या नामांकित कंपनीकडून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची रहिवाशांची मागणी असतानाही ती मागणी फक्त प्रस्तावित ठेवत गत तीन वर्षांपासून या नोटीस दिलेल्या इमारतींवर व सदनिकांवर दुरुस्तीपोटी शासनाने एक रुपयाही खर्च न करणे, इमारतीची जाणीवपूर्वक दुर्दशा करून रहिवाशांच्या जीवाशी खेळणे, स्ट्रक्चरल ऑडिट नावाजलेल्या कंपनीकडून केले आहे का ? असल्यास कंपनी कोणती आहे ? अहवालाबाबत रहिवासी अधिकारी / कर्मचाऱ्यांनी कोणतीही माहिती न देणे, सध्या सदनिका रिक्त करण्याच्या

नोटीसा येत असल्याने रहिवासी स्थलांतरित होण्याकरिता तयार असल्यास काही दिवसांनी स्थलांतरित झालेल्या इमारती देखील धोकादायक असल्याचे अहवालात नमूद असतानाही अशा इमारती धोकादायक ठरवून पुन्हा इतर ठिकाणी स्थलांतरित केले जाणार नाही याबाबत खात्री विभाग देत नसणे व याबाबत विभागाकडे निश्चित धोरण नसणे, त्यामुळे रहिवाशी हवालदिल होणे, इमारती धोकादायक झाल्याने रहिवाशांची ईच्छा नसताना त्यांना स्थलांतरित करणार असल्यास त्याकरिता निधी / अनुदानाची कोणतीही तरतूद केली नसतानाही स्थलांतर करण्याची बळजबरी करणे, संक्रमण शिबिर म्हणून वांद्रे वसाहतीमधील रिक्त सदनिकेत अथवा नवीन बांधकाम सुरू असलेल्या जागेत स्थलांतरित करणार याबाबत स्पष्टता नसणे, सुधारित वाटप आदेश दिल्यानंतर स्थलांतरित होण्याच्या सदनिकेच्या दुरुस्तीचे कामकाज करून नंतर स्थलांतरित होण्यास पुरेसा अवधी देण्याकरीता नागरीकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करणे, तसेच नवीन उभारण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानात चतुर्थश्रेणीच्या वेतनश्रेणीनुसार फक्त त्यांच्याकरीताच सदनिका बांधण्यात येणे, वर्ग दोन व वर्ग तीन करीता सदनिका बांधणेबाबत कोणताही निर्णय अद्यापही न होणे, त्यामुळे कमी क्षेत्रफळाच्या सदनिकेत जाण्याकरीता रहिवाशांचा असलेला विरोध, वसाहतीतील पर्यायी ज्या इमारती धोकादायक नाहीत फक्त अशा रिक्त सदनिका संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना उपलब्ध करून देण्याबाबत अधिकारी/कर्मचारी यांची आप्रहाची मागणी, वारंवार स्थलांतर करण्यास रहिवाशांमध्ये असलेला विरोध, असंतोष, यामुळे शासकीय वसाहतीतील अधिकारी/कर्मचारी यांच्यामध्ये निर्माण झालेला संभ्रम, याकरीता शासकीय वसाहतीतील धोकादायक इमारतीमधील नोटीस प्राप्त अधिकारी/कर्मचारी यांनी मागणी केल्याप्रमाणे LNT सारख्या नामांकित कंपनीकडून पुन्हा स्ट्रक्चरल ऑडीट करणे, तो पर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत या इमारतीची तात्पुरती दुरुस्ती करून इमारती अधिक मजबुत होवून रहिवाशांना राहण्यायोग्य करून देण्याची नितांत आवश्यकता व स्थलांतरणाबाबतच्या शासकीय वसाहतीतच रहिवाशांना हक्काची घरे देण्याकरीता पर्यायी जागा देण्याबाबतच्या धोरणाची स्पष्टता, वस्तुस्थिती रहिवाशांना कळविण्याची आवश्यकता, त्यामुळे याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.”

(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

(अ) तारांकित प्रश्न

(ब) बुधवार, दिनांक १७ ऑगस्ट, २०२२ रोजीची तारांकित प्रश्नोत्तरांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

(१) मुख्यमंत्री : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (सिडको) यांचा सन २०१८-२०१९ या वर्षाचा एकोणपन्नासावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(२) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री : (क) कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक यांचा सन २०१९-२०२० व सन २०२०-२०२१ या वर्षांचे वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(ख) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांचा सन २०२०-२०२१ या वर्षाचा अडतीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(ग) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचा सन २०२०-२०२१ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(घ) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे सन २०१९-२०२० व २०२०-२०२१ या वर्षांचा अनुक्रमे सत्तावन्नावा व अठ्ठावन्नावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(३) कृषि मंत्री

९

- : (क) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचा सन २०२०-२०२१ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांचा सन २०१७-२०१८ व सन २०१८-२०१९ या वर्षांचे लेखा परिक्षण अहवाल व वार्षिक लेखे सभागृहासमोर ठेवतील.
- (ग) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांचे सन २०१६-२०१७ ते सन २०१९-२०२० या वर्षांचे वार्षिक लेखे व लेखा परिक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (घ) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला यांचा सन २०१६-२०१७ ते सन २०२०-२०२१ या वर्षांचे अनुक्रमे चाळीसावा, एकेचाळीसावा, बेचाळीसावा, त्रेचाळीसावा व चव्वेचाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

तीन : गुरुवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या अशासकीय कामकाजाबाबत घोषणा.

चार : स्थगन प्रस्तावाच्या सूचना — (असल्यास) (म.वि.स. नियम ९७ अन्वये)

पाच : मा.अध्यक्ष यांचा प्रस्ताव :-

“ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ.भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्ती निमित्त त्यांच्या संसदीय व सामाजिक कार्याचा गौरव करण्याबद्दलचा प्रस्ताव.”

सहा : शासकीय विधेयक :

विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

- (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अजित पवार, चेतन तुपे, छगन भुजबळ, अबू आजमी, बाळासाहेब पाटील व अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक ७ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२२ नापसंत करते."

- (ख) सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२.

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.चेतन तुपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अजित पवार व धनंजय मुंडे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची

सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अबू आजमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.छगन भुजबळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(मंगळवार, दिनांक २३ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

सात : अॅड. आशिष शेलार, सर्वश्री भरतशेट गोगावले, अमित साटम, महेंद्र थोरवे, योगेश सागर, सदानंद सरवणकर, अतुल भातखळकर, प्रताप सरनाईक, संजय केळकर, प्रकाश सुर्वे, सुनिल राणे, श्रीमती मनिषा चौधरी, श्री.मंगेश कुडाळकर, श्रीमती यामिनी यशवंत जाधव, सर्वश्री दिलीप लांडे, महेंद्र दळवी, नितेश राणे, कॅ.आर तमिल सेल्वन, श्री.राम कदम, श्रीमती विद्या ठाकूर, सर्वश्री कालिदास कोळंबकर, पराग शाह, मिहिर कोटेचा, गणपत गायकवाड, किसन कथोरे, प्रशांत ठाकूर, सिध्दार्थ शिरोळे, श्रीमती माधुरी मिसाळ, सर्वश्री दादाराव केचे, गणेश नाईक, विनोद अग्रवाल, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :- (मंत्र्यांचे उत्तर)

"मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून मुंबई शहराच्या तसेच एमएमआर भागातील मुलभूत पायाभूत सुविधांची दूरवस्था झालेली असणे, मुंबई शहरामध्ये गृहनिर्माण किंवा परिवहन (गतीशीलता) हे महत्वाचे मुद्दे असून मुंबई शहराकरिता २८६ कि. मी. च्या मेट्रोचे काम धिम्या गतीने झाल्याची बाब निदर्शनास येणे, परिणामी मेट्रोचा खर्च १० हजार कोटीने वाढणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून १५ लाख घरे उपलब्ध होण्याची आवश्यकता असताना फक्त २ लाख घरांची निर्मिती होणे, भ्रष्टाचारामुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प प्रलंबित असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती न होणे, सन २०११ पर्यंत सर्व झोपडपट्टीतील घरांना प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत घरे देण्याचा कायदा होऊनही सदर कायद्याची अंमलबजावणी न होणे, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील भाडेकरूंना बेघर करून त्यांना भाडे न मिळणे, तसेच बी.डी.डी. चाळ, तसेच धारावीचा खोळंबलेला पुनर्विकास, पोलीसांकरिता मोफत घरांच्या धोरणाची अंमलबजावणी न होणे, मुंबई शहरातील गावठाण व कोळीवाड्याकरिता विशिष्ट डी.सी. आर. अद्याप तयार न होणे, विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील फनेल झोनमधील पुनर्विकास प्रलंबित असणे, गिरणी कामगार व पोलीसांच्या घरकुल योजनेमध्ये संथगतीने झालेली कार्यवाही, केंद्र शासनाच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास न होणे, रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासियांना संरक्षण न मिळणे, वन जमिनीवरील रहिवाशांना पायाभूत सुविधांपासून वंचित रहावे लागणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडामध्ये विशेष करून गेल्या अडीच वर्षांमध्ये प्रति चौरस फुटाच्या किंमतीचा बाजार मांडलेला असणे, तसेच, गेल्या २५ वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला आर्थिक गैरव्यवहार व गैरव्यवस्थापन, परिणामी मुंबईकरांच्या स्वप्नातील मुंबई दृष्टोत्पत्तीस न येणे, रस्ते, चरभरणी, उद्यान, बाजार तसेच कोविडमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार उघडकीस आला असून गेल्या २५ वर्षांतल्या मुंबई महापालिकेच्या आर्थिक व्यवहाराची मा. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची तसेच विशेष सीएजी (कॅंग) ऑडिट करण्याची आवश्यकता, गेल्या २ महिन्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या संगणक खरेदीमध्ये घोटाळा झाल्याची बाब निदर्शनास येणे, मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक २७ वस्तू अद्यापपर्यंत मिळालेल्या नसणे, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर होणारा दुष्परिणाम, तसेच मुंबईची मेट्रो ही मास ग्रीन ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असून मेट्रोचे काम थांबल्यामुळे मुंबईच्या पर्यावरणाचा झालेला न्हास तसेच पवई तलावामध्ये सायकल ट्रॅक करण्याचा अड्डाहास, मुंबई शहराच्या कचऱ्याची वैज्ञानिक पध्दतीने विल्हेवाट होत नसल्यामुळे मुंबईचे वातावरण व हवामान प्रदुषित होणे, मुंबई शहरातील शासकीय जमिनीवर असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना आकारण्यात आलेला अकृषक कर पूर्णपणे वगळण्याची आवश्यकता, मुंबईच्या कोळीवाडा व गावठाणाकरिता वेगळा डीसीआर तयार करण्याची प्रक्रिया प्रलंबित राहिल्यामुळे मुंबईचे कोळीवाडे व गावठाणांची झालेली दुरवस्था, मुंबई शहरामध्ये पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे खास करून मुंबई पोलिसांची भरती करण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा राबविण्याची आवश्यकता, नोव्हेंबर, २०१९

ते जून २०२२ या कालावधीमध्ये गृह विभागात मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार, गैरव्यवहार व अनियमितता झालेली असून यासंदर्भात शासनाने करावयाची कारवाई व उपाययोजना."

आठ : अंतिम आठवडा प्रस्ताव :

सर्वश्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, विजय वडेटीवार, अजय चौधरी, धनंजय मुंडे, डॉ. नितीन राऊत, सर्वश्री राजेश टोपे, सुनिल प्रभू, अॅड. यशोमती ठाकूर, सर्वश्री हसन मुश्रीफ, अमित देशमुख, डॉ. राजेंद्र शिंगणे, अॅड. के.सी.पाडवी, सर्वश्री भास्कर जाधव, बाळासाहेब पाटील, डॉ. जितेंद्र आव्हाड, सर्वश्री सुनिल केदार, संजय बनसोडे, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील, रईस शेख, प्रकाश सोळंके, मनोहर चंद्रिकापुरे, धर्मरावबाबा आत्राम, दौलत दरोडा, दत्तात्रय भरणे, सर्वश्रीमती सुलभा खोडके, प्रतिभा धानोरकर, कु. आदिती तटकरे, डॉ. विश्वजीत कदम, कु. प्रणिती शिंदे, सर्वश्री रणजित कांबळे, दिलीपराव बनकर, संजयमामा शिंदे, राजू कारेमोरे, शेखर निकम, सुनिल भुसारा, नितीन पवार, श्रीमती सरोज अहिरे, सर्वश्री रोहित पवार, राजन साळवी, चंद्रकांत नवघरे, कैलास गोरंटयाल, विकास ठाकरे, डॉ. राहुल पाटील, सर्वश्री धीरज देशमुख, वैभव नाईक, अमित झनक, कुणाल पाटील, कैलास घाडगे-पाटील, प्रकाश फातर्पेकर, राजू आवळे, जितेश अंतापूरकर, नितीन देशमुख, उदयसिंग राजपूत, सुभाष धोटे, शिरीषदादा चौधरी, पी.एन. पाटील-सडोलीकर, रमेश कोरगांवकर, सहसराम कोरोटे, मानसिंग नाईक, अतुल बेनके, दिपक चव्हाण, श्री. अमिन पटेल, अॅड. अशोक पवार, सर्वश्री. अस्लम शेख, आशुतोष काळे, इंद्रनिल नाईक, ऋतुराज पाटील, डॉ किरण लहामटे, श्री. चेतन तुपे, श्रीमती जयश्री जाधव, सर्वश्री झीशान सिद्दीकी, दिलीप मोहिते-पाटील, प्राजक्त तनपुरे, बबनराव शिंदे, बाबासाहेब पाटील, बाळासाहेब आजबे, मकरंद जाधव-पाटील, अॅड. माणिकराव कोकाटे, सर्वश्री यशवंत माने, रविंद्र वायकर, राजेश पाटील, प्रा. वर्षा गायकवाड, सर्वश्री संग्राम थोपटे, संग्राम जगताप, संजय जगताप, संदिप क्षिरसागर, सुनिल राऊत, सुनिल शेळके, सुनिल टिंगरे, श्रीमती सुमन पाटील, सर्वश्री हिरामण खोसकर, अण्णा बनसोडे, बळवंत वानखेडे, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २१२ अन्वये प्रस्ताव :-

"राज्याची ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, हत्या, घरफोड्या, जुगार व अपहरणाच्या गुन्ह्यांना आळा घालण्यात आलेले अपयश, ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात झालेली वाढ, गुटख्याची तस्करी, वाहतूक, साठवण व विक्री जोमात सुरु असणे, अल्पवयीन मुले, मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ, पोलिसांच्या बेदरकार वृत्तीमुळे गोंदिया जिल्ह्यात एका महिलेवर नराधमांनी वारंवार केलेला अत्याचार, पुणे

जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कोथूर्णे गावातील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून मृतदेह झुडपात फेकून दिलेला असणे, संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलेली असणे, अशाचप्रकारच्या घटना बीड, मावळ, मुंबई व अन्य ठिकाणी एकामागोमाग एक घडल्यामुळे महिला, मुली यांच्यात पसरलेले भीतीचे व चिडीचे वातावरण, त्यातच ठाणे येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याने केलेली आत्महत्या, डान्सबारला आळा घालण्यात आलेले अपयश, खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर कोपरी, कापुरबावडी व इतर परिसरात डान्सबार सुरु असल्याची बाब माध्यमांनी उघडकीस आणलेली असणे, सायबर गुन्हेगारांनी अनेकांना घातलेला गंडा, मुंबईतील खार येथे दिवसाढवळ्या गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न, गुंड टोळ्यांनी उचल खाल्ल्याने निर्माण झालेले दहशतीचे वातावरण, सत्ताबदल झाल्यानंतर सत्तारूढ पक्षाच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांकडून शासकीय अधिकारी यांना करण्यात आलेली मारहाण तसेच चिथावणीखोर वक्तव्यांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची निर्माण झालेली शक्यता, सरकारपुरस्कृत गुंडाराजचं होत असलेलं उदात्तीकरण, कोथरुड, पुणे येथे कामगाराला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून लाथाबुक्क्याने करण्यात आलेली अमानुष मारहाण, भ्रष्टाचार, खंडणी व अन्य अनियमिततांसाठी निलंबित करण्यात आलेल्या काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी पूर्णत्वास जाण्याअगोदरच सेवेत घेतल्याने प्रामाणिक अधिकाऱ्यांचे झालेले खच्चीकरण तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांचे वाढलेले मनोबल, मागील काळात सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या घटना घडल्या असून त्यास कारणीभूत असलेल्यांविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता असणे, मुंबई व आसपासच्या परिसरात अंमली पदार्थांचा झालेला सुळसुळाट, रेल्वे हद्दीतील गुन्हेगारीत झालेली प्रचंड वाढ, आमदारांना मंत्री पद देण्याचे अमिष दाखवून दलालांमार्फत आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब उघडकीस आली असून लोकप्रतिनिधींभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे एसआयटी नेमून तपास करण्याची आवश्यकता असणे, पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसणे, मुंबई व उपनगरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प दोन वर्षांपासून रेंगाळलेला असणे, तसेच, मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या योजना, सेसच्या इमारतींच्या पुनर्विकास योजना आणि अन्य पुनर्विकास अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे अर्धवट स्थितीत रखडलेला असून विस्थापित झालेल्या रहिवाश्यांना विकासकांकडून घरभाडे देखील अदा केले जात नसणे, झोपडपट्टी पुनर्विकास करताना एक अधिक एक मजला असल्यास पहिल्या मजल्यावरील रहिवासी मालमत्ता कर, लाईट बिल भरत असल्यामुळे त्यांनाही पात्र समजून लाभ देण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता असणे, मुंबई व राज्यातील इतर अनेक भागात, विशेषतः ठाण्याच्या प्रवेश मार्गात खड्डेमय रस्त्यामुळे वाहतुक खोळंबून सर्वसामान्यांना होणारा प्रचंड त्रास, मुंबईच्या पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गावर सकाळी व सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढलेले प्रमाण, नगरपालिका व महानगरपालिका प्रभाग रचना बदल करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे यंत्रणेवर पडलेला प्रचंड बोजा, खर्चात झालेली वाढ व राजकीय कारणासाठी

निर्णय घेतला असल्याबाबत जनतेच्या मनात शंका निर्माण झाली असणे, अनावश्यक बुलेट ट्रेनकरिता मुंबई व आसपासच्या कोट्यवधी रुपयांच्या जागा कवडीमोल भावाने दिल्या जाणे आणि शासकीय तिजोरीवर नाहक सहा हजार कोटी रुपयांचा बोजा पडला असणे, पर्यावरण तज्ज्ञ व पर्यावरणप्रेमींचा ठाम विरोध असतानाही आरे येथे कारशेड उभारण्याकरिता पुन्हा बेकायदेशीररित्या झाडे तोडण्याचे काम सुरु केलेले असणे, तसेच राज्यात कोविड विषाणू प्रादुर्भाव पुन्हा जोर धरू लागला असणे आणि मंकी पॉक्स, झिका व्हायरस, लेप्टो व मलेरीया, हत्तीरोग, स्वाईन फ्ल्युच्या आजारांनी थैमान घातले असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात सरकारला अपयश आलेले असणे, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एका आदिवासी गर्भवती महिलेला आरोग्य व दळणवळणाच्या सुविधा वेळेत न मिळाल्याने नवजात जुळ्या मुलांचा डोळ्यादेखत झालेला दुर्दैवी मृत्यू, राज्यात ४६ दिवस विभागाला मंत्री नसल्यामुळे एकंदरीत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, तसेच राज्यात शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षकांच्या टीईटी परीक्षेत, निवड व भरती प्रक्रियेत सनदी अधिकारी, संचालक, संस्था चालक व त्यांचे पदाधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध असल्याची गंभीर बाब निदर्शनास आलेली असणे, लोकप्रतिनिधींच्या मुला-मुलींच्या नावाचा समावेश असल्याचेही उघड झालेले असताना सदर लोकप्रतिनिधीला मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे राज्यात तीव्र असंतोष पसरला असणे, तसेच पेट्रोल व डिझेलची केलेली प्रचंड वाढ आणि केंद्र व राज्यसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई, परिणामी हातावर पोट असणाऱ्या, गरीब, सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवन जगणे मुश्किल झाले असणे, याबाबत शासनाने करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : २३ ऑगस्ट, २०२२

राजेन्द्र भागवत,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा